



कृपया मोठ्या अक्षरात आणि काळ्या बॉलपॉइंट पेनमध्ये माहिती भरा (टीप:- "*" मधील सर्व फील्ड अनिवार्य आहेत)

कर्जाचा उद्देश*

- ☐ गृह सुधारणा ☐ व्यवसाय विस्तार
☐ पुनर्वित्त पुरवठा - गृह बांधणी ☐ पुनर्वित्त पुरवठा - व्यवसाय
☐ कर्ज एकत्रीकरण ☐ संपत्ती निर्माण
☐ मिश्र वापर

दिनांक*

ग्राहक आयडी*

शाखेचे नाव

शाखा कोड

कर्ज प्रकार

☐ खुली बाजारपेठ ☐ वर्तमान ग्राहक

आवेदित कर्जाची रक्कम (रु. मध्ये)

कालावधी (महिने)

प्राधान्यकृत ईएमआय (रु. मध्ये)

अर्जदाराचा तपशील

(मोठ्या अक्षरांत)

अर्जदार प्रकार

नामाभिधान*

पहिले नाव*

मधले नाव

आडनाव*

आईचे लग्नापूर्वीचे नाव

नाव (काही असल्यास)

पहिले नाव*

आडनाव

राष्ट्रीयत्व

धर्म

श्रेणी*

लिंग*

जन्म / स्थापना दिनांक

पात्रता / स्थापना

वैवाहिक स्थिती*

अवलंबितांची संख्या

राष्ट्रीयत्व

वर्तमान निवासी पत्ता*

पत्ता ओळ 1*

पत्ता ओळ 2*

पत्ता ओळ 3*

क्षेत्राचे नाव

शहर/गाव/खेडेगाव*

जिल्हा*

राज्य*

पिनकोड*

मोबाईल क्र. *

पर्यायी मोबाईल क्र. (+91)

फोन क्र. (STD कोडसह)

ई-मेल आयडी* (वैयक्तिक)

वर्तमान निवास

निवास कालावधी

स्थायी पत्ता

पत्ता ओळ 1*

पत्ता ओळ 2*

पत्ता ओळ 3*

क्षेत्राचे नाव

शहर/गाव/खेडेगाव*

जिल्हा*

राज्य*

पिनकोड*

फोन क्र. (STD कोडसह)

अर्जदार

☐ वैयक्तिक ☐ गैर वैयक्तिक

☐ श्री. ☐ कु. ☐ श्रीमती ☐ मे.

☐ वडिलांचे नाव किंवा ☐ जोडीदाराचे नाव

☐ भारतीय ☐ NRI ☐ अन्य

☐ हिंदु ☐ मुस्लीम ☐ शीख ☐ ख्रिश्चन

☐ झरतुष्ट ☐ बौद्ध ☐ जैन ☐ अन्य

☐ सर्वसाधारण ☐ OBC ☐ SC* ☐ ST* ☐ NT

☐ अन्य ☐ अल्पसंख्याक*

☐ पुरुष ☐ स्त्री ☐ तृतीयपंथी

☐ S.S.C ☐ H.S.C ☐ पदवीधर/पदविकाधारक

☐ पदव्युत्तर पदवी ☐ अन्य

☐ विवाहित ☐ अविवाहित ☐ विधुर ☐ घटफोस्टीत

☐ (लहान मुलांसह)

भारतीय ☐ अनिवासी भारतीय ☐ मूळ भारतीय वंशाची व्यक्ती

अन्य ☐

सह-कर्जदार

☐ वैयक्तिक ☐ गैर वैयक्तिक

☐ श्री. ☐ कु. ☐ श्रीमती ☐ मे.

☐ वडिलांचे नाव किंवा ☐ जोडीदाराचे नाव

☐ भारतीय ☐ NRI ☐ अन्य

☐ हिंदु ☐ मुस्लीम ☐ शीख ☐ ख्रिश्चन

☐ झरतुष्ट ☐ बौद्ध ☐ जैन ☐ अन्य

☐ सर्वसाधारण ☐ OBC ☐ SC* ☐ ST* ☐ NT

☐ अन्य ☐ अल्पसंख्याक*

☐ पुरुष ☐ स्त्री ☐ तृतीयपंथी

☐ S.S.C ☐ H.S.C ☐ पदवीधर/पदविकाधारक

☐ पदव्युत्तर पदवी ☐ अन्य

☐ विवाहित ☐ अविवाहित ☐ विधुर ☐ घटफोस्टीत

☐ (लहान मुलांसह)

अर्जदारासोबत नाते

☐ वर्तमान पत्त्यासमान असल्यास खूण करा

कराराचे मूल्य (₹) _____ भूखंड आणि बांधकामाची किंमत (₹) _____

बँक खाता तपशील

	अर्जदार	सह-अर्जदार
बँकेचे नाव		
खाते प्रकार	☐ बचत ☐ चालू ☐ ओवरड्राफ्ट	☐ बचत ☐ चालू ☐ ओवरड्राफ्ट
खाते क्र.		
IFSC कोड		
शाखेचे नाव		
कर्ज परतफेडीची पद्धत	☐ NACH/SI ☐ SI ☐ रोख	
कौटुंबिक माहिती आणि घरगुती उत्पन्न घोषणा		

नाव	वय	अर्जदारासोबत नाते	ID प्रकार	ID क्रमांक	शैक्षणिक स्तर	NGP*	कार्यस्वरूप	उत्पन्न/अंशदान	आरोग्य (H/U/D)**

केवळ कार्यालयीन वापरासाठी

आवेदन द्वारे ☐ ग्राहक संदर्भ ☐ USFB कर्मचारी ☐ अन्य

प्रक्रिया शुल्क ☐

रक्कम रु. मध्ये ☐ रोख ☐ चेक ☐ ऑनलाईन ☐ चेक क्र. दिनांक

संदर्भकर्त्याचे नाव संदर्भ आयडी:

कर्ज अधिकारी कर्मचारी ID: UJJ पद

कर्ज अधिकारी कर्मचारी ID: UJJ पद

व्यवसायातील मंजूरीकर्ता कर्मचारी ID: UJJ पद

पत पुरवठ्यातील मंजूरीकर्ता कर्मचारी ID: UJJ पद

उत्पादनाची वैशिष्ट्ये

उत्पादनाचा प्रकार	कर्जाची रक्कम (₹लाखांमध्ये)	कालावधी (महिण्यांमध्ये)	अन्य
विकास कर्ज	₹2 - ₹10 लाख	24 - 84 महिने	लॉगइन शुल्क: ₹3000/- + GST प्रक्रिया शुल्क: 2% + GST
विकास कर्ज बीटी	₹2 - ₹10 लाख	24 - 84 महिने	CERSAI शुल्क: 5 लाखपर्यंत (₹50/-) 5 लाखांहून अधिक (₹100/-)

कर्ज आवेदनाची पोचपावती

उज्जीवन SFB लि. (USFB) (अर्जदाराचे नाव) कडून कर्ज अर्ज मिळाल्याची पोचपावती देते. आम्ही या अर्जावर आमचा निर्णय यापासून 30 दिवसांच्या आत कळवू. उत्पादन वैशिष्ट्ये आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत (<https://www.ujjivansfb.in/personal/loans/vikas-loan>). कृपया माहिती असू द्या की हा अर्ज PSL अंतर्गत बँकेच्या धोरण आणि नियामक नियमांच्या अधीन वर्गीकृत केला जाऊ शकतो.

कर्ज अधिकार्याचे नाव

स्वाक्षरी

दिनांक

- (२) कर्ज्या मंजूरी उच्चिन्न स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (यापुढे "बँक") यांच्या विवेकबुद्धीनुसार आहे. त्यामुळे कोणतेही कारण न देता बँक माझा/आमचा अर्ज नाकारू शकते. बँक माझा/आमचा पुढील क्रेडिट आवश्यकतांसाठी वित्तपुरवठा करण्यास बांधील नाही. मी/आम्ही लागू अटी आणि नियमांचे पालन करत नाही तोपर्यंत, मंजूरी दिली तरी, बँकेने कर्ज वाटप करण्याची गरज नाही.
- (३) मी/आम्ही कर्जाचे नियमन करणाऱ्या अटी आणि नियम आणि आकार आणि शुल्क यांना बांधील असू. मी/आम्ही बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करू. अटी आणि नियम, आकार आणि शुल्क यामध्ये वेळोवेळी बदल, सुधारणा किंवा दुरुस्ती करण्यासाठी बँकेला अधिकार आहे आणि बँकेच्या वेबसाइटवर (www.ujivansfb.in) आणि/किंवा कोणत्याही शाखेवर प्रकाशित अशा सर्व घटना मला/आम्हाला पुरेशी सूचना असतील आणि मी/आम्ही त्यास बांधील असू.
- (४) कर्ज ज्या उद्देशासाठी घेतले आहे त्याच उद्देशासाठी वापरले जावे.
- (५) मी/आम्ही प्रामाणिक मालक/संयुक्त किंवा अनेक मालक आहेत आणि इथे नमूद केलेल्या स्थार मालमतेचा पूर्ण ताबा माझ्या/आमच्याकडे आहे. मी/आम्ही या मालमतेवर माझ्या/आमच्या स्पष्ट, वैध, विक्रीयोग्य आणि बोजा नसलेले मालकीबाबत पुरेसे कागदपत्रे पुरावे सादर करून बँकेला पटवून देऊ.
- (६) मी/आम्ही बँकेला माझ्या/आमच्याशी किंवा माझ्या/आमच्या खात्यांशी संबंधित (वैयक्तिक संवेदनशील डेटा/माहिती आणि/किंवा इतर कोणत्याही माहितीसह) कोणतीही किंवा सर्व माहिती आणि डेटाची देवाणघेवाण, सामायिक, खुलासा किंवा संपूर्ण करण्यासाठी अधिकृत करतो ज्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० आणि माहिती तंत्रज्ञान (वाजवी सुरक्षा पद्धती आणि कार्यपद्धती आणि संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहिती) नियम, २०११ आणि/किंवा इतर कोणता/उत्पादनांतर्गत, मी/आम्ही किंवा अन्यथा, मी/आम्ही किंवा अन्यथा, कोणत्याही द्वारे प्रदान केले असल्यास संमती आवश्यक आहे, ते वैधानिक नियामक संस्था किंवा वित्तीय संस्था किंवा क्रेडिट ब्युरो/एजन्सी किंवा बँकेचे कोणता/उत्पादनां/संलग्न/संदर्भयोगी किंवा बँकेने गुंतलेले कोणतेही तृतीय पक्ष किंवा ज्यांच्याशी बँकेचे व्यावसायिक संबंध आहेत, कोणत्याही कायदा, नियम किंवा अधिनियमाद्वारे आवश्यक असेल/परवानगी असेल किंवा बँकेच्या आवश्यकतेनुसार आणि मी/आम्ही बँक किंवा तिचे एजंट/प्रतिनिधी/कर्मचारी यांना अशी माहिती वापरण्यासाठी/सामायिक करण्यासाठी जबाबदार धरणार नाही.
- (७) लिखित स्वरूपात उघड केल्याखेरीज, मी/आम्ही बँकेच्या संचालकाचा किंवा इतर कोणत्याही बँकेचा संचालक किंवा नातेवाईक किंवा वरिष्ठ अधिकारी किंवा बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याचा नातेवाईक नाही किंवा कोणताही संचालक किंवा कर्मचारी किंवा वरिष्ठ अधिकारी नाही किंवा बँकेचे किंवा त्यांच्या नातेवाईकांना मी/आमच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या कार्यामध्ये कोणतेही भरीव स्वास्त्य नाही.
- (८) मी/आम्ही थकबाकीदार/हेतुपुरस्सर थकबाकीदार नाही/नाही किंवा थकबाकीदार/हेतुपुरस्सर थकबाकीदार म्हणून घोषित केल्याबद्दल कोणत्याही कारवाईला सामोरे जात नाही आणि जर मला/आम्हाला हेतुपुरस्सर थकबाकीदार म्हणून घोषित करण्यासाठी कोणत्याही धनकोने कारवाई सुरू केली किंवा धमकी दिली, तर बँकेला माझ्या/आमच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार असेल.
- (९) बँकेला माझा/आमचा संपर्क क्रमांक/ई-मेल आयडी बँक किंवा तिच्या एजंटद्वारे दूरध्वनी/मोबाइल/एसएमएस/ई-मेलद्वारे व्यवहार, प्रचारात्मक तसेच सेवेची संबंधित कॉलस किंवा संदेशांसाठी वापरण्याचा अधिकार आहे.
- (१०) इथे दिलेल्या तपशिलांमध्ये काही बदल झाल्यास मी/आम्ही अशा बदलाबाबत २ (दोन) आठवड्यांच्या आत समर्थक पुराव्यासह बँकेला लेखी कळवू आणि तोपर्यंत बँकेला कर्जाच्या संदर्भात इथे दिलेली माहिती ओळखण्यासाठी अधिकार प्राप्त आहे.
- (११) वर दिलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता माझ्या/आमच्या सर्वस्वी नियंत्रणात आहे.
- (१२) डू नॉट कॉल रजिस्ट्रीमध्ये माझा/आमच्या संपर्क क्रमांकाची नोंदणी रद्द करण्यासाठी आणि माझ्या/आमच्या संपर्क क्रमांकाची डीएनडी स्थिती निष्क्रिय/अ-नोंदणी करण्यासाठी बँकेला अधिकार आहे. मला/आम्ही/आम्हाला याची देखील जाणीव आहे/आम्ही/आमच्याकडे माझ्या/आमच्या विवेकबुद्धीनुसार, बँकेने DND/NDNC स्थिती निष्क्रिय/नोंदणी रद्द केल्यानंतर कधीही DND/NDNC साठी पुन्हा नोंदणी करण्याचा अधिकार आणि पर्याय आहे.
- (१३) कर्जाचा अर्ज फेटाळला गेला किंवा कर्जासाठी अर्ज केलेले कर्ज (जर मंजूर केले गेले) बंद झाले तरीही मला/आम्हाला परत न करता अर्जसोबत मी/आम्ही सादर केलेले छायाचित्र आणि कागदपत्रे ठेवण्यासाठी बँकेला अधिकार आहे.
- (१४) इथे नमूद केलेली प्रत्येक आणि हरएक माहिती माझ्याशी/आमच्याशी संबंधित आहे आणि ती सर्व बाबींमध्ये सत्य, बरोबर आणि पूर्ण आहे आणि मी/आम्ही कोणतीही माहिती रोखलेली नाही. मी/आम्ही, बँकेच्या विनंतीनुसार, पुढील कागदपत्रे, माहिती, बाबी आणि बँकेला आवश्यक वाटेल त्या गोष्टी सादर करू. मी/आम्ही माझ्या/आमच्याकडून कोणत्याही निष्काळजीपणा/चुकीचा परिणाम किंवा मी/आमच्या कोणत्याही लागू नियम आणि नियमांचे आणि/किंवा अटी आणि नियमांचे पालन न केल्यामुळे किंवा माझ्याशी संबंधित कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती बँकेला प्रदान केल्यामुळे मला/ आम्हाला झाला असेल तर बँक, तिच्या संलग्न संस्था, उत्तराधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्व कृती, मागण्या, तोटा, खर्च आणि खर्च यांच्याकडून आणि विरुद्ध सर्व वेळी क्षतिपूर्त आणि नुकसानभरपाई मुक्त ठेवू.
- (१५) आधारच्या वापरासाठी अधिकार पत्र
 - O (बायोमेट्रिकसाठी): मी/आम्ही स्वेच्छेने माझी/आमची ओळख प्रस्थापित करण्यासाठी भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ("UIDAI") कडे प्रमाणिकरण करण्यासाठी माझा/आमचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक माहिती वापरण्यासाठी बँकेला स्वेच्छेने माझी/आमची संमती देतो. UIDAI मार्गदर्शक तत्वांनुसार किंवा वेळोवेळी लागू असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार किंवा कर्जाच्या संबंधात खाते उघडण्याच्या उद्देशाने किंवा बँकेकडे प्रक्रिया करण्याच्या सूचनांनुसार स्वीकार्य राहील. बँकेने मला/आम्हाला कळवले आहे की माझा/आमचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक माहिती बँकेद्वारे इतर कोणत्याही कारणासाठी संग्रहित/सामायिक केली/वापरली जाणार नाही, जोपर्यंत त्याची आवश्यकता असेल किंवा कायद्याने परवानगी दिली नसेल. मला/आम्ही माझी/आमची ओळख प्रस्थापित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर पद्धतींबद्दल, म्हणजे आधारचे ऑफलाईन पडताळणी, पासपोर्टचा वापर किंवा इतर कोणत्याही अधिकृतपणे वैध दस्तऐवजाबद्दल जागरूक आहेत/आहे. मी/आम्ही पुढे पुष्टी करतो की मी/आम्ही आधारद्वारे सादर केलेली माहिती खरी आणि बरोबर आहे आणि मी/आम्ही/आम्ही चुकीची माहिती प्रदान केल्यास मी/आम्ही बँकेला जबाबदार धरणार नाही.
 - O (आधारच्या भौतिक प्रतीसाठी): मी/आम्ही याद्वारे घोषित करतो की मी/आम्ही स्वेच्छेने माझे/आमचे आधार कार्ड/ई-आधार बँकेकडे जमा केले आहे आणि बँकेला माझी/आमची ओळख आणि/किंवा पत्त्याचा पुरावा वापरण्याची संमती आणि अधिकार देतो..

मी/आम्ही बँकेला सेंट्रल केवायसी रजिस्ट्रीवर इथे प्रदान केलेले तपशील अपलोड करण्यास अधिकृत करतो. मी/आम्ही केवायसी क्रमांकाच्या आधारे सेंट्रल केवायसी रजिस्ट्रीमधून माझे/आमचे केवायसी तपशील डाउनलोड करण्यासाठी बँकेला अधिकृत करतो.

☐ हो ☐ नाहीं

अर्जदाराचे छायाचित्र

(इथे छायाचित्र चिटकवा आणि तुमची सही छायाचित्रावर तसेच नमुन्यावर असेल अशा प्रकारे सही करा)

अर्जदाराचे नाव

अर्जदाराची स्वाक्षरी

दिनांक

DD

DD

MM

MM

YY

YY

YY

YY

सह-अर्जदाराचे छायाचित्र

(इथे छायाचित्र चिटकवा आणि तुमची सही छायाचित्रावर तसेच नमुन्यावर असेल अशा प्रकारे सही करा)

अर्जदाराचे नाव

अर्जदाराची स्वाक्षरी

दिनांक

DD

DD

MM

MM

YY

YY

YY

YY



उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उत्तम जीवन घडवूया

अतिरिक्त सह-कर्जदाराचा नमुना

कृपया माहिती ठळक अक्षरांमध्ये आणि केवळ काळ्या रंगाच्या बॉलपॉईंट पेनने भरा

कर्ज अर्जदाराचे नाव

वैयक्तिक तपशील (व्यक्ती)

अर्जदारासोबत नाते

नाव

लिंग ☐ पुरुष ☐ स्त्री ☐ तृतीयपंथी

वडिलांचे नाव

आईचे नाव

आईचे लग्नापूर्वीचे नाव

जोडीदाराचे नाव

जन्म दिनांक

वैवाहिक स्थिती ☐ अविवाहित ☐ विवाहित ☐ विधुर ☐ घटस्फोटित ☐ विभक्त

राष्ट्रीयत्व ☐ भारतीय ☐ NRI ☐ अन्य

धर्म ☐ हिंदु ☐ मुस्लिम ☐ शीख ☐ ख्रिश्चन ☐ इतर ☐ बौद्ध ☐ जैन ☐ अन्य

श्रेणी ☐ SC ☐ ST ☐ OBC ☐ सर्वसाधारण ☐ अन्य ☐ दिव्यांग

सर्वोच्च शैक्षणिक पात्रता

पॅन क्रमांक

☐ UID क्र. जारी केल्याचा दिनांक

☐ VID क्र. जारी केल्याचा दिनांक

☐ पासपोर्ट क्र. अंतिम दिनांक

☐ वाहन चालक परवाना अंतिम दिनांक

वर्तमान पत्ता

घर क्रमांक

रस्ता/क्षेत्र

शहर

जिल्हा

राज्य

पिनकोड

घराचा प्रकार ☐ मालकीचे ☐ कराराने ☐ भाडेपट्टीने निवासाची वर्षे

मोबाईल क्रमांक

स्थायी पत्ता

घर क्रमांक

रस्ता/क्षेत्र

ठळक खूण

शहर

जिल्हा

राज्य

पिनकोड

घराचा प्रकार ☐ मालकीचे ☐ कराराने ☐ भाड्याने

मोबाईल क्र.

रोजगाराचे स्वरूप ☐ स्वयं रोजगारित ☐ पगारदार ☐ वेतन कामगार ☐ कंत्राटी कामगार ☐ शेती

व्यवसायाचा तपशील - सह-अर्जदार

व्यवसाय श्रेणी* ☐ पगारदार ☐ व्यवसाय ☐ कुशल ☐ निवृत्त ☐ शेतकरी ☐ अन्य

नियोक्ता/व्यवसायाचे नाव*

पत्त्याची ओळ 1*

पत्त्याची ओळ 2*

पत्त्याची ओळ 3*

क्षेत्राचे नाव

शहर/गाव/खेडेगाव*

जिल्हा*

पिनकोड*

फोन क्र. (STD कोड सह)

ई-मेल ID* (कार्यालयीन)

पगारदार असल्यास* ☐ केंद्र/राज्य सरकार ☐ खाजगी लि. ☐ सार्वजनिक लि. ☐ सार्वजनिक क्षेत्र उपक्रम ☐ शैक्षणिक संस्था

☐ MNC ☐ प्रोप्रायटर/भागिदारी ☐ अन्य

पद

वर्तमान कार्य अनुभव एकूण कार्य अनुभव

व्यवसाय असल्यास* ☐ व्यापारी ☐ निर्माता ☐ घाऊक विक्रेता ☐ सेवा पुरवठादार ☐ अन्य

कुशल असल्यास* ☐ डॉक्टर ☐ CA/CWA/CS ☐ स्थापत्य विशारद ☐ वकील ☐ अन्य

व्यवसाय/कारभार आरंभ दिनांक

संस्थेचा प्रकार* ☐ प्रोप्रायटरी ☐ भागिदारी ☐ LLP ☐ प्रा. लि. ☐ सार्वजनिक लि. ☐ विश्वस्त मंडळ ☐ सोसायटी ☐ HUF ☐ व्यक्ती

पत्र व्यवहाराचा पत्ता*

जीएसटी नोंदणी ☐ हो ☐ नाही

हो असल्यास, GSTIN

उद्घोषणा

- कर्जाची मंजुरी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (यापुढे "बँक") यांच्या विवेकबुद्धीनुसार आहे. त्यामुळे कोणतेही कारण न देता बँक माझा/आमचा अर्ज नाकारू शकते. बँक माझ्या/आमच्या पुढील क्रेडिट आवश्यकतांसाठी वित्तपुरवठा करण्यास बांधील नाही. मी/आम्ही लागू अटी आणि नियमांचे पालन करत नाही तोपर्यंत, मंजुरी दिली तरी, बँकने कर्ज वाटप करण्याची गरज नाही.
- मी/आम्ही कर्जाचे नियमन करणाऱ्या अटी आणि नियम आणि आकार आणि शुल्क यांना बांधील असू. मी/आम्ही बँकने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करू. अटी आणि नियम, आकार आणि शुल्क यामध्ये वेळोवेळी बदल, सुधारणा किंवा दुरुस्ती करण्यासाठी बँकेला अधिकार आहे आणि बँकेच्या वेबसाइटवर (www.ujivansfb.in) आणि/किंवा कोणत्याही शाखेवर प्रकाशित अशा सर्व घटना मला/आम्हाला पुरेशी सूचना असतील आणि मी/आम्ही त्यास बांधील असू.
- कर्ज ज्या उद्देशासाठी घेतले आहे त्याच उद्देशासाठी वापरले जावे.
- मी/आम्ही प्रामाणिक मालक/संयुक्त किंवा अनेक मालक आहोत आणि इथे नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेचा पूर्ण ताबा माझ्या/आमच्याकडे आहे. मी/आम्ही या मालमत्तेवर माझ्या/आमच्या स्पष्ट, वैध, विक्रीयोग्य आणि बोजा नसलेल्या मालकीबाबत पुरेसे कागदपत्रे पुरावे सादर करून बँकेला पटवून देऊ.
- मी/आम्ही बँकेला माझ्या/आमच्याशी किंवा माझ्या/आमच्या खात्यांशी संबंधित (वैयक्तिक संवेदनशील डेटा/माहिती आणि/किंवा इतर कोणत्याही माहितीसह) कोणतीही किंवा सर्व माहिती आणि डेटाची देवाणघेवाण, सामायिक, खुलासा किंवा सुपूर्द करण्यासाठी अधिकृत करतो ज्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि माहिती तंत्रज्ञान (वाजवी सुरक्षा पद्धती आणि कार्यपद्धती आणि संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहिती) नियम, 2011 आणि/किंवा इतर कोणताही कायदांतर्गत, मी/आम्ही किंवा अन्यथा, मी/आम्ही किंवा अन्यथा, कोणत्याही द्वारे प्रदान केले असल्यास संमती आवश्यक आहे, ते वैधानिक/नियामक संस्था किंवा वित्तीय संस्था किंवा क्रेडिट ब्युरो/एजन्सी किंवा बँकेचे पालक/उपकंपनी/संलग्न/सहयोगी किंवा बँकने गुंतलेले कोणतेही तृतीय पक्ष किंवा ज्यांच्याशी बँकेचे व्यावसायिक संबंध आहेत, कोणत्याही कायदा, नियम किंवा अधिनियमाद्वारे आवश्यक असेल/परवानगी असेल किंवा बँकेच्या आवश्यकतेनुसार आणि मी/आम्ही बँक किंवा तिचे एजंट/प्रतिनिधी/कर्मचारी यांना अशी माहिती वापरण्यासाठी/सामायिक करण्यासाठी जबाबदार धरणार नाही.
- लिखित स्वरूपात उघड केल्याखेरीज, मी/आम्ही बँकेच्या संचालकाचा किंवा इतर कोणत्याही बँकेचा संचालक किंवा नातेवाईक किंवा वरिष्ठ अधिकारी किंवा बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याचा नातेवाईक नाही किंवा कोणताही संचालक किंवा कर्मचारी किंवा वरिष्ठ अधिकारी नाही किंवा बँकेचे किंवा त्यांच्या नातेवाईकांना मी/आमच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या कार्यामध्ये कोणतेही भरीव स्वारस्य नाही.
- मी/आम्ही थकबाकीदार/हेतुपुरस्सर थकबाकीदार नाही/नाही किंवा थकबाकीदार/हेतुपुरस्सर थकबाकीदार म्हणून घोषित केल्याबद्दल कोणत्याही कारवाईला सामोरे जात नाही आणि जर मला/आम्हाला हेतुपुरस्सर थकबाकीदार म्हणून घोषित करण्यासाठी कोणत्याही धनकोने कारवाई सुरू केली किंवा धमकी दिली, तर बँकेला माझ्या/आमच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार असेल.
- बँकेला माझा/आमचा संपर्क क्रमांक/ई-मेल आयडी बँक किंवा तिच्या एजंटद्वारे दूरध्वनी/मोबाइल/एसएमएस/ई-मेलद्वारे व्यवहार, प्रचारात्मक तसेच सेवेशी संबंधित कॉल्स किंवा संदेशांसाठी वापरण्याचा अधिकार आहे.
- इथे दिलेल्या तपशिलांमध्ये काही बदल झाल्यास मी/आम्ही अशा बदलाबाबत 2 (दोन) आठवड्यांच्या आत समर्थक पुराव्यासह बँकेला लेखी कळवू आणि तोपर्यंत बँकेला कर्जाच्या संदर्भात इथे दिलेली माहिती ओळखण्यासाठी अधिकार प्राप्त आहे.
- वर दिलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता माझ्या/आमच्या सर्वस्वी नियंत्रणात आहे.
- हू नॉट कॉल रजिस्ट्रीमध्ये माझा/आमच्या संपर्क क्रमांकाची नोंदणी रद्द करण्यासाठी आणि माझ्या/आमच्या संपर्क क्रमांकाची डीएनडी स्थिती निष्क्रिय/अननॉदणी करण्यासाठी बँकेला अधिकार आहे. मला/आम्ही/आम्हाला याची देखील जाणीव आहे/आम्ही/आमच्याकडे माझ्या/आमच्या विवेकबुद्धीनुसार, बँकने DND/NDNC स्थिती निष्क्रिय/नोंदणी रद्द केल्यानंतर कधीही DND/NDNC साठी पुन्हा नोंदणी करण्याचा अधिकार आणि पर्याय आहे.
- कर्जाचा अर्ज फेटाळला गेला किंवा कर्जासाठी अर्ज केलेले कर्ज (जर मंजूर केले गेले) बंद झाले तरीही मला/आम्हाला परत न करता अर्जासोबत मी/आम्ही सादर केलेले छायाचित्र आणि कागदपत्रे ठेवण्यासाठी बँकेला अधिकार आहे.
- इथे नमूद केलेली प्रत्येक आणि हरेक माहिती माझ्याशी/आमच्याशी संबंधित आहे आणि ती सर्व बाबींमध्ये सत्य, बरोबर आणि पूर्ण आहे आणि मी/आम्ही कोणतीही माहिती रोखलेली नाही. मी/आम्ही, बँकेच्या विनंतीनुसार, पुढील कागदपत्रे, माहिती, बाबी आणि बँकेला आवश्यक वाटेल त्या गोष्टी सादर करू. मी/आम्ही माझ्या/आमच्याकडून कोणत्याही निष्काळजीपणा/चुकीचा परिणाम किंवा मी/आमच्या कोणत्याही लागू नियम आणि नियमांचे आणि/किंवा अटी आणि नियमांचे पालन न केल्यामुळे किंवा माझ्याशी संबंधित कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती बँकेला प्रदान केल्यामुळे मला/ आम्हाला झाला असेल तर बँक, तिच्या संलग्न संस्था, उत्तराधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्व कृती, मागण्या, तोटा, खर्च आणि खर्च यांच्याकडून आणि विरुद्ध सर्व वेळी क्षतिपूर्त आणि नुकसानभरपाई मुक्त ठेवू.

14) आधारच्या वापरासाठी अधिकार पत्र

- (बायोमेट्रिकसाठी): मी/आम्ही स्वेच्छेने माझी/आमची ओळख प्रस्थापित करण्यासाठी भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ("UIDAI") कडे प्रमाणीकरण करण्यासाठी माझा/आमचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक माहिती वापरण्यासाठी बँकेला स्वेच्छेने माझी/आमची संमती देतो. UIDAI मार्गदर्शक तत्वांनुसार किंवा वेळोवेळी लागू असलेल्या कोणत्याही कायदानुसार किंवा कर्जाच्या संबंधात खाते उघडण्याच्या उद्देशाने किंवा बँकेकडे प्रक्रिया करण्याच्या सूचनांनुसार स्वीकार्य राहील. बँकने मला/आम्हाला कळवले आहे की माझा/आमचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक माहिती बँकेद्वारे इतर कोणत्याही कारणासाठी संग्रहित/सामायिक केली/वापरली जाणार नाही, जोपर्यंत त्याची आवश्यकता असेल किंवा कायद्याने परवानगी दिली नसेल. मला/आम्ही माझी/आमची ओळख प्रस्थापित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर पद्धतींबद्दल, म्हणजे आधारचे ऑफलाईन पडताळणी, पासपोर्टचा वापर किंवा इतर कोणत्याही अधिकृतपणे वैध दस्तऐवजाबद्दल जागरूक आहोत/आहे. मी/आम्ही पुढे पुष्टी करतो की मी/आम्ही आधारद्वारे सादर केलेली माहिती खरी आणि बरोबर आहे आणि मी/आम्ही/आम्ही चुकीची माहिती प्रदान केल्यास मी/आम्ही बँकेला जबाबदार धरणार नाही.
- (आधारच्या भौतिक प्रतीसाठी): मी/आम्ही याद्वारे घोषित करतो की मी/आम्ही स्वेच्छेने माझे/आमचे आधार कार्ड/ई-आधार बँकेकडे जमा केले आहे आणि बँकेला माझी/आमची ओळख आणि/किंवा पत्त्याचा पुरावा वापरण्याची संमती आणि अधिकार देतो..

15) केंद्रीय केवायसी

मी/आम्ही बँकेला सेंट्रल केवायसी रजिस्ट्रीवर इथे प्रदान केलेले तपशील अपलोड करण्यास अधिकृत करतो. मी/आम्ही केवायसी क्रमांकाच्या आधारे सेंट्रल केवायसी रजिस्ट्रीमधून माझे/आमचे केवायसी तपशील डाउनलोड करण्यासाठी बँकेला अधिकृत करतो.

"मी/आम्ही उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.ला व्यवहार/प्रचारार्थ/सेवा कॉल/संदेशासाठी नमुन्यामध्ये नमूद केलेला माझा/आमचा संपर्क क्रमांक वापरण्यासाठी अधिकृत करतो."

☐ हो ☐ नाही

सह-अर्जदाराचे छायाचित्र

(येथे फोटो पेस्ट करा आणि तुमची सही फोटोवर तसेच फॉर्मवर असेल अशा प्रकारे सही करा)

अर्जदाराचे नाव

अर्जदाराची स्वाक्षरी

दिनांक

कर्ज अधिकारी

कर्मचारी ID: UJJ

कर्ज अधिकारी

कर्मचारी ID: UJJ

व्यवसायातील मंजुरीकर्ता

कर्मचारी ID: UJJ

पत पुरवठ्यातील मंजुरीकर्ता

कर्मचारी ID: UJJ

टिप: हा नमुना विकास कर्ज आवेदन नमुन्यासाठी जोडपत्र आहे.